

दासीत् (von दासी) f. *der Zustand einer Sclavin* MBh. 1, 1088.
 दासीपाद (दासी + पाद) adj. comp. gaṇa कृस्त्यादि zu P. 5, 4, 188. दा-
 सीपदी f. gaṇa कुम्भपद्यादि zu 139.
 दासीभार (दासी + भार) m. P. 6, 2, 42.
 दासीसम (दासी + समा) n. *ein Verein von Sclavinnen, Mägden* AK.
 3, 6, 3, 27.
 1. दासेयं (von दासी) m. *der Sohn einer Sclavin* P. 4, 1, 131, Sch. H.
 348. *Sclave, Knecht* AK. 2, 10, 17.
 2. दासेय s. u. दाशेय.
 दासेर् m. 1) (von दासी) *der Sohn einer Sclavin* P. 4, 1, 131, Sch. TRIK.
 3, 3, 355. MED. r. 170. *Sclave, Knecht* AK. 2, 10, 17. H. a.n. 3, 565.
 — 2) *Fischer* (vgl. दाशेर्) CABDAR. im ÇKDra. — 3) *Kameel* (vgl. दशेरक, दाशेर) TAIE. H. a.n. MED.
 दासेरक m. 1) = दासेर् *der Sohn einer Sclavin* MED. k. 194. Hār. 248.
 — 2) *Fischer* (vgl. 2. दाश) MED. — 3) *Kameel* (vgl. दशेरक, दाशेर) MED.
 Hār. RāGĀN. im ÇKDra. PANÉAT. 87, 8. 229, 8. — 4) pl. N. pr. eines Vol-
 kes im Norden von Madjhadeça (vgl. दशेरक, दसेरक) VARĀH. BRH.
 S. 14, 26.
 दास्यं (von 1. दास) n. *Knechtschaft, Schlaverei, Dienst* ÇAT. Br. 14, 7, 2,
 30. दास्यं प्रून् दिग्नम्नाम् (राजा कार्येत्) M. 8, 410. 412—414. JĀGN. 2,
 183. MĀKKH. 123, 19 (Gegens. ईश्वरत). BHARTR. 3, 97. ÇAK. 123. PANÉAT.
 I, 270. HITR. I, 178. KATHĀS. 22, 190. BHAG. P. 4, 9, 36. 5, 24, 24. 7, 3, 23.
 दास्वत् adj. *mittheilend, freigebig*: दास्वते वसुम् RV. 1, 127, 1. दत्ता-
 यो यो दास्वते दम आ 2, 4, 3. अर्थिदृष्टा दास्वतः नपस्य वृक्षवृद्धिः 5, 9,
 2. इषा स दिप्तस्तेदास्वान् 6, 68, 5. सूर्य अर्घ्यन् वृक्षता विभावति राया
 दैवि दास्वती 1, 48, 1. 4, 2, 7. 6, 33, 1. 10, 144, 2. — Geht schliesslich auf
 1. दा zurück; dass das स wortbildendes Element sei, d. h. dass ein
 Wort दास् etwa in der Bed. von *Gabe* anzunehmen sei, wagen wir nicht
 zu behaupten.

दाहृ (von दहृ) m. 1) *das Verbrennen, Brennen, Brand* KĀRT. Ça. 25,
 8, 14. 13, 45. MĀRK. P. 30, 23. लङ्का° R. 4, 3, 31. VET. 5, 3. त्रिपुर° RāGĀ-
 TAR. 8, 994. KIR. 5, 14. दाहृताक्षिमिव कृष्णवर्त्मिन् RAGH. 11, 42. PRAB. 29,
 5. *das Brennen (medic.)* SUÇA. 1, 47, 8. MĀLAV. 62. शयो° KAP. 2, 8. त-
 तु°, पट° VEDĀNTAS. (Allah.) No. 109. JĀGN. 1, 188. HIP. 1, 44. HARIV.
 10523. R. 2, 83, 17. PANÉAT. 255, 2. दिशा दाहृः oder दिशदाहृः *ungewöhn-
 liches brandähnliches Glühen des Horizonts* M. 4, 115. JĀGN. 1, 150. MBH.
 3, 13087. 8, 1708. HARIV. 11163. VARĀH. BRH. S. 3, 10. 5, 94. 21, 25. 24,
 25. 30, 1. 107, 4. जग्मुदिशो ऽग्निदाहाश सर्वतो वृत्तेऽसा HARIV. 8287.
die Empfindung des Brennens, innere Gluth, Hitze, Fieberhitze SUÇA. 1,
 34, 16. 37, 2. 5. 113, 1. 128, 10. VET. 17, 4. दाहृमादरे RāGĀ-TAR. 2, 75. ता-
 तदाहृ व्यपश्चत् 5, 239. Vgl. शतदाहृ, गृहृ, गैहृ. — 2) pl. N. pr. eines
 Volkes, v. l. für वैदैहृ VP. 192, N. 100.

दाहृक् (wie eben) 1) adj. (f. दाहृका) *verbrennend, in Brand steckend,*
brennend: तेत्रेष्वनग्रामविवीतवत् JĀGN. 2, 282. KULL. zu M. 3, 158.
शक्तिपथमौ दाहृका स्थिता BRAHMĀVAIV. P. in Verz. d. Oxf. H. 23, a, 8.
 24, b, 18. — 2) m. *Plumbago zeylanica Lin.*, = चित्रक RāGĀN. im ÇKDra.
 = रक्तचित्रक ebend.

दाहृकाष्ठ (दाहृ + का°) n. *eine als Räucherwerk gebrauchte Art Agal-*

lochum RāGĀN. im ÇKDra. u. दाहृगुरु.
 दाहृवर (दाहृ + वर) m. *hitziges Fieber* KATHĀS. 3, 122. GĀRUPA-P.
 193 im ÇKDra. चर्मरलाहंकार° DAQAK. in BENF. Chr. 192, 4.
 दाहृन (vom caus. von दहृ) n. *das Verbrennenlassen* MBh. 1, 403.
 दाहृनगुरु n. falsche Form für दहृनगुरु RāGĀN. im ÇKDra. u. दा-
 हृगुरु.
 दाहृमय (von दहृ) adj. *im Brennen, in innerer Hitze bestehend; da-
 von दाहृमयत्* n. nom. abstr. Sīg. D. 71, 21.
 दाहृमर् m. oder ° सरस् n. (दहृ + स°) n. *ein Ort wo Leichen verbrannt
 werden* TRIK. 2, 8, 61.
 दाहृहरण (दहृ + हृ°) 1) adj. *Hitze entfernend*. — 2) n. *die Wurzel
 von Andropogon muricatus Retz.* (वीरणमूल) CABDAR. im ÇKDra.
 दाहृगुरु (दहृ + गुरु) n. = दहृकाष्ठ RāGĀN. im ÇKDra.
 दाहृत्मक (दहृ + त्रात्मन्) adj. *entzündbar, leicht auflodernd*: तेजस्
 ÇAK. 40.
 दाहृत् (von दहृ) adj. *verbrennend, in Brand steckend; brennend,
 brennend heiss: ग्रागार* M. 3, 158. MBH. 7, 703. दाहृ त्रैणाक्षिमिव त-
 तम् SUÇA. 2, 313, 16. हृदय° BHARTR. 2, 97. दाहृनाभिप्रपीडित MBH. 13,
 4975. im Gegens. zu शीत MĀRK. P. 39, 58. शाजानु° *brennend, in Flam-
 men stehend* 14, 60. — Vgl. मेहै°.
 दाहृक् (wie eben) adj. *brennend: नाहास्य दाहृको भवति* ĀCV. GRHJ. 2, 8.
 दाहृ (wie eben) adj. *zu verbrennen: काष्ठ RāGĀ-TAR. 6, 64. श° un-
 verbrennbar* BHAG. 2, 24.
 दिक्म् indecl. gaṇa चादि zu P. 1, 4, 37.
 दिक्म् m. = कर्म (welches Wils. hier durch *ein junger Elephant*
 wiedergiebt) CABDAR. im ÇKDra. Varianten: दिक्का und विक्का nach WILSON.
 दिक्कन्या (2. दिश् + कन्या) f. *eine als Jungfrau, Geliebte gedachte Him-
 melsgegend: दिक्कन्याभिः पवनघमरैवर्जियमानः* (भित्तः) BHARTR. 3, 93, v.
 l. für दिक्काता. — Vgl. दिक्कामिनी, दिक्कुन्दरी, दिग्म्बर.
 दिक्कर m. *Jüngling* Cit. beim Schol. zu ÇIC. ÇKDra. दिक्करी f. *Jung-
 frau* TRIK. 2, 6, 2. H. 521. Hār. 134. दिक्कर m. = श्रहण und शंभु and
 दिक्करवासिनी f. N. pr. einer Göttin KĀLIKĀ-P. 82 im ÇKDra.
 दिक्करिका (von दिक्करिन्) f. N. pr. eines Flusses KĀLIKĀ-P. 82 im
 ÇKDra.; vgl. ÇIC. 4, 29.
 दिक्करिन् (2. दिश् + करिन्) m. *ein mythischer, in einer der 4 oder
 8 Himmelsgegenden stehender Elephant, der die Erde tragen hilft:* ऐ-
 रावत BHAG. P. 8, 10, 24. — Vgl. दिग्मिभ, दिग्गज, दिग्दत्तिन्, दिग्वारण,
 दिङ्ग, दिआतङ्ग, दिशागन.
 दिक्काता (2. दिश् + काता) f. = दिक्कन्या BHARTR. 3, 93.
 दिक्कामिनी (2. दिश् + का°) f. dass. RāGĀ-TAR. 3, 382. Nach TROYER
 N. pr. eines Maenes (!).
 दिक्कमार (2. दिश् + कु°) m. pl. *die Jünglinge der Himmelsgegenden*,
 eine best. Klasse von Göttern bei den गाना, welche zu den Bhava-
 nādhīcā gezählt werden, H. 90.
 दिक्कक् (2. दिश् + चक्र) n. 1) *der ganze Umkreis der Himmelsgegen-
 den, der ganze Horizont* DUÖRTAS. 74, 1. — 2) *Windrose: द्वात्रिंशत्प्रवि-
 भक्ते दिक्कक्षम्* VARĀH. BRH. S. 86, 99. 87, 46. 94, 49. — Vgl. दिक्कएउल.
 दिक्कट (2. दिश् + तट) m. *der abfallende Horizont, Gesichtskreis, die*